

शोधांच्या कथा: १४

खनिज तेल

आयझॅक आसिमॉव्ह

अनुवाद: सुजाता गोडबोले

१ खनिज तेल कसे तयार झाले

अनेक कोटी वर्षांपूर्वी समुद्रात साधी जीवरचना असणारे प्राणी रहात असत. त्या काळी मासे, (कॉड किंवा देवमासे), खेकडे यापैकीही काही नव्हते, पण एकपेशीय वनरन्पती आणि प्राणी मात्र खूप मोठ्या प्रमाणात होते.

या एकपेशीय प्राण्यात आपल्या शरीरात असतात त्याप्रमाणेच चरबी आणि तेलकट पदार्थ होते. चरबी आणि तेल हे कर्ब (कार्बन), हायड्रोजन आणि प्राणवायु (ऑक्सिजन) या तीन प्रकारच्या अणुंपासून बनलेले असते.

यापैकी बरेचसे अणु एकमेकांना चिकटून त्यांची जी छोटीशी रचना बनते त्याला आपण रेणू (मॉलिक्यूल) असे म्हणतो. चरबी किंवा तेलाचा रेणू हा कार्बनच्या अणुंच्या साखळीतून तयार होतो. ही साखळी कमीत कमी चार रेणुंची किंवा जारतीत जारत चोवीस रेणुंची देखील असू शकते. कार्बनच्या प्रत्येक अणूला हायड्रोजनचे अणु चिकटलेले असतात, हायड्रोजनचे अणु कार्बनच्या अणुंच्या दुप्पट असतात. साखळीच्या एका टोकाला प्राणवायुचे दोन अणु असतात.

लहानसा एकपेशीय जीव जर दुसऱ्याने खाला, तर तो पचून जातो. त्याचे रेणू वेगळे केले जातात, आणि ते काहीशा वेगळ्या रचनेने परत एकत्र बांधले जातात. अशा तऱ्हेने चरबीचे नवे रेणू तयार होतात.

काही वेळा एक पेशीय जीव कोणी न खाता देखील मरून जातो, मग त्याचे अवशेष कोणीतरी खाऊन टाकतो.

बहुतेक वेळा रेणुंची रचना मोडून परत बनवली जाते. जीव दुसऱ्या जीवाचे भक्षण करतात अगर ते कोणाचे तरी भक्ष बनतात, काही जिवंत रहातात तर काही मरण पावतात. पण तेच अणु मात्र परत परत वापरले जातात.

जेव्हा एखादी पेशी मरण पावते आणि उथळ समुद्राच्या तळाशी वहात जाते, तेव्हा कधी कधी इतर कोणी खाण्यापूर्वी जर तिच्यावर वाळू येऊन पडली, तर ती तशीच पऱ्हून रहाते. अशा परिस्थितीत देखील रेणुंचे विघटन होऊन ते परत बांधले जातात पण अर्थातच हे खूप संथगतीने घडते. उष्णतेने, द्राब पडल्यामुळे किंवा वाळूतील रासायनिक प्रक्रियेमुळे हे बदल घडून येतात. पण जिवंत प्राण्यांचा संबंध असताना होणाऱ्या बदलांचे स्वरूप अशा प्रकारच्या बदलांपेक्षा निराळे असते.

चरबीच्या रेणूशी संबंधित असा आणखीही एक बदल होतो. रेणूच्या साखळीच्या एका टोकाचे प्राणवायुचे दोन अणु साखळीतून निखळतात. कार्बनच्या या साखळीत फक्त हायड्रोजनचे

अणूच चिकटून रहातात. केवळ कार्बन आणि हायड्रोजनच्या अणूंपासून बनलेल्या या नव्या पदार्थाच्या रेणूंना 'हायड्रोकार्बन' असे म्हणतात.

कार्बनच्या काही साखळ्या तुटतात व केवळ तीनच कार्बनच्या अणूंचा रेणू, अथवा केवळ दोन नाहीतर एकच कार्बनचा अणू असणारे रेणू रहातात; तर कार्बनच्या काही साखळ्या एकमेकांना जोडल्या जाऊन नेहमीपेक्षा पुष्कळच लांब बनतात.

तसेच दुसरीकडून आलेले रेणूंचे तुकडेही असतातच. उदाहरणार्थ, कार्बनच्या अणूंची वर्तुळेही असतात. क्वचित प्रसंगी, नायट्रोजन आणि सल्फर म्हणजे गंधकाचे अणूही असतात. पण बहुतेक वेळा, वाळूत पुरल्या गेलेल्या पेशींचे अनेक, खूपच गुंतागुंतीच्या वेगवेगळ्या हायड्रोकार्बनच्या रेणूत रूपांतर होते.

या वेगवेगळ्या हायड्रोकार्बनच्या रेणूचे गुणधर्म हे मुख्यतः कार्बनच्या साखळीच्या लांबीवर अवलंबून असतात. जेव्हा एका रेणूत एक ते चारपर्यंतच कार्बनचे अणू असतात, तेव्हा त्यांच्यापासून वायु (गँस) तयार होतो. तो जर एखाद्या उघड्या बाटलीत ठेवला, तर हवेसारखाच दिसेल. बाटलीतून तो बाहेर पडेल आणि हवेत मिसळून जाईल.

कार्बनच्या पाचहून अधिक अणूंच्या साखळ्यातील रेणू द्रव रूपात असतात. ते द्रव जर बाटलीत ठेवले, तर पाण्यासारखेच दिसेल. (अर्थात ते पाणी नसेल. त्याचा वास निराळा असेल आणि त्याचे गुणधर्मही वेगळे असतील.)

हायड्रोकार्बनच्या काही द्रवरूपांची फार चटकन वाफ होते. म्हणजे ते जर एका बशीत ठेवले, तर त्याची वाफ होईल. त्या द्रवाचे वायूत रूपांतर होऊन ते हवेत मिसळून जाईल. त्या द्रवाला जर काळजीपूर्वक हलकी आच दिली, तर त्याचे अधिक गतीने वायूत रूपांतर होईल.

कार्बनची साखळी जितकी लांब असेल, तितके द्रवाचे वाफेत रूपांतर होण्यास अधिक वेळ लागेल, आणि हे रूपांतर जलद गतीने होण्यासाठी ते अधिक तापवावे लागेल.

द्रवरूप हायड्रोकार्बन तापवल्यास, एका विशिष्ठ तपमानाला ते उकळू लागते, त्याला त्याचा 'उत्कलन बिंदू' असे म्हणतात.

कार्बनची साखळी जेवढी लांब, तेवढा उत्कलन बिंदू अधिक असतो. अगदी अखूड साखळ्या असतील, तर त्यांचा उत्कलन बिंदू इतका कमी असतो, की वातावरण जरी पाणी गोठेल इतके थंड असले, तरीही त्यात हे द्रव उकळू लागते. म्हणूनच अखूड साखळ्या असलेला हायड्रोकार्बन वायुरूपात असतो. कारण तो अगोदरच उत्कलन बिंदूला पोचलेला असतो.

खूप लांब साखळ्या असलेला हायड्रोकार्बन द्रवरूप देखील नसतो. तो मज आणि तेलकट अशा घन स्वरूपात असतो आणि बहुतेक वेळा काळ्या रंगाचा आणि चिकट असतो. हा मज लगदा जर तापवला, तर तो वितळतो आणि द्रवरूप होतो.

ते द्रव जर आणखी तापवले तर ते उकळून वायुरूप होईल अशी तुमची कल्पना असेल. वास्तविक पाहता, तापवल्यावर हायड्रोकार्बनच्या खूप मोठ्या साखळ्या तुटून त्यांचे लहान लहान तुकडे होतात. त्याचे रेणू तुटतात (क्रॅक) असे म्हणूया.

जेव्हा एकपेशीय जिवांचे दगड आणि वाळूखाली पुरले गेल्याने हायड्रोकार्बन मधे रूपांतर होते, तेव्हा याचे घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप अशा प्रकारचे खूप गुंतागुंतीचे मिश्रण तयार होते.

हे मिश्रण दगड-माती आणि वाळू यांच्याखाली खूप खोलवर पुरले जाते. दगड-माती आणि वाळूवा जो थर बनतो, त्याला 'जम बसणे' या अर्थाच्या एका लॅटिन शब्दावरून 'सेडिमेंट' असे म्हणतात. हा थर जसजसा वाढत जातो, तसे याच्या वजनाने खालचे द्रव्य एकमेकाला चिकटून हा 'थरांचा किंवा गाळाचा खडक' (सेडिमेंटरी रॉक) बनतो.

हा खडक, बहुधा समुद्रकिनान्याजवळ, समुद्राच्या उथळ भागात पाण्याखाली बनतो. जशी अनेक वर्षे जातात, तसा हा उथळ समुद्रतळ हळू हळू वर येऊन, आणि त्यातील समुद्राचे पाणी सुकून जाऊन हे गाळाचे, थरांचे खडक कोरड्या जमिनीवर दिसू शकतात; पण त्यातील हायड्रोजन आणि कार्बनचे संयुग म्हणजेच हायड्रोकार्बन मात्र तसाच टिकून राहिलेला असतो.

हायड्रोकार्बनच्या या मिश्रणाला हात लावला असता, ते तेलकट, चिकट लागते, म्हणून याला तेल असे म्हंटले जाते. इतर काही वनरूपांमधे आणि प्राण्यातही असे तेलकट पदार्थ असतात, उदाहरणार्थ, ऑलिव्हचे तेल किंवा कोंबडीची चरबी. या वेगवेगळ्या तेलातील फरक लक्षित यावा म्हणून, खडकांच्या थरात सापडणाऱ्या या हायड्रोकार्बनच्या मिश्रणाला खनिज तेल (रॉक ऑइल) असे नाव देण्यात आले. (अर्थात, हे खनिज तेल मुळात जिवाणुंपासूनच बनले, पण सुरवातीला ते माहित नव्हते.)

खनिज तेल किंवा रॉक ऑइल या ऐवजी आपण 'पेट्रोलियम' असेही म्हणतो, या लॅटिन शब्दाचा अर्थही 'रॉक ऑइल' असाच आहे.

अलीकडे मात्र बन्याच वेळा आपण फक्त 'तेल' असेच म्हणतो. खनिज तेल हे आपल्यासाठी इतके महत्वाचे आहे की नुसते 'तेल' असे जरी म्हंटले, तरी आपण कशाबद्दल बोलत आहोत ते आपल्याला समजते. आपण काही ऑलिव्ह चे तेल किंवा कोंबडीच्या चरबीबद्दल बोलत नसतो.

२ सुरवातीच्या काळातील खनिज तेलाचा उपयोग

खनिज तेल ज्या खडकात सापडते, ते वाढू आणि दगड मातीच्या इतक्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात, की त्यात हवेची सूक्ष्म छिड्रे राहिलेली असतात. हे खडक जेव्हा पाण्याखाली असतात, तेव्हा यात पाणी भरले जाते.

हे खडक जेव्हा कोरड्या जमिनीवर असतात तेव्हाही ते बन्याच वेळा पृष्ठभागाच्या बरेच खाली म्हणजे पाण्यातच असतात. (जमिनीच्या पृष्ठभागाखाली कुठेतरी बहुधा पाणी असतेच. म्हणूनच पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खणतात.) याचा अर्थ, कोरड्या जमिनीवर देखील थरांच्या खडकातील सूक्ष्म छिड्रात पाणी असू शकते.

जर तेल असेल, तर ते ही या सूक्ष्म छिड्रात जमू शकते. तेल पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते त्यावर तरंगते. जर खडकात अधिकाधिक पाणी शोषले गेले, तर तेल हळू हळू वर वर ढकलले जाते. अखेर हे तेल पृष्ठभागापर्यंत पोचू शकते.

तसे झाले की हायड्रोकार्बनच्या मिश्रणातील वायु वर येऊन हवेत मिसळून जातो. द्रवाची वाफ होते आणि ती ही हवेत मिसळते. काळ्या रंगाचा चिकट, मऊ लगदा तेवढा मागे रहातो.

इराणच्या आखाताभोवतालच्या प्रदेशात, मध्य पूर्वेत असे मागे राहिलेले घन रसखपातील खनिज तेल बन्याच ठिकाणी सहज सापडते. या चिकट काळ्या लगद्याला अनेक नावे आहेत.

त्यापैकी एक आहे डांबर (ॲरफाल्ट). मृत समुद्राच्या (डेड सी) किनाऱ्याजवळच्या भागात हे इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होते की प्राचीन रोमच्या लोकांनी याला 'ॲरफाल्ट सरोवर' (लेक ॲरफाल्टाइट्स) असेच नाव दिले होते. 'बिटुमेन' हे याचे दुसरे नाव. परंतु सर्वाधिक वापरले जाणारे नाव म्हणजे 'पिच' (पिंलह) म्हणजे एक प्रकारचे डांबरच.

मध्य पूर्वेत रहाणाच्या प्राचीन लोकांनी या पिच चा अनेक कामांसाठी उपयोग केला. ते चिकट होते; पाण्यात मिसळले जात नव्हते ; त्यात पाणी झिरपू शकत नसे. जर लाकडी वरतूंवर ते पसरले तर त्याच कारणाने ती वरतू जलविरोधक बनत असे.

म्हणून जहाज बांधणीसाठी ते फारच महत्वाचे होते. जहाज बांधताना दोन फळ्यांच्या मध्ये त्याचा वापर केला जाई, म्हणजे त्यात पाणी गळणार नाही. बायबल मध्येही याचा उल्लेख आहे.

देवाने जेव्हा नोआला जहाज बांधण्याच्या सूचना दिल्या, तेव्हा 'आतून आणि बाहेरुन डांबर (पिच) लाव' असे सांगितले.

त्यानंतर, मोझेस चा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईला त्याला लपवून ठेवावे लागले, कारण इग्नाइलमधील सर्व मुलभ्यांची हत्या करण्याचा राजाचा हुक्म होता. म्हणून मोझेसच्या आईने एक प्रकारच्या बांबूची छोटीशी नाव तयार केली होती.

तिने बांबू विणून केलेल्या छोट्या टोपलीसारख्या बोटीत बाळाला ठेवले आणि इजिसमधल्या खाद्यानागरिकाला ती सापडेल आणि तो मोझेसला वाचवेल, या आशेने ती नदीत सोडून दिली. ती होडी जर केवळ बांबू विणूनच बनवलेली असती, तर त्यात पाणी डिरपून ती बुद्धून गेली असती. म्हणून तिने त्या टोपलीला डांबर फासले, म्हणजे ती जलरोधक होईल.

या डांबराचे आणखीही काही उपयोग होते. प्राचीन लोक जवळपासच्या नद्यांचे पाणी आपल्या शेतांना देत असत. त्यामुळे पावसाला खाद्यादे वेळी उशीर झाला तरी देखील पिकांची वाढ होत असे. हे पाणी आणण्यासाठी ते चरांचा (म्हणजे एक प्रकारचे कालवेच) वापर करत असत. जर सर्व पाणी चरातच जिरले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. बँबिलोनियातील प्राचीन लोक या चरांना डांबरात मिसळलेल्या बांबू व वाळू यांचा थर आतून देत असत. त्याने हे चर जलरोधक बनत असत.

कधी कधी नद्यांच्या काठावर उंच 'बांध' बांधत, म्हणजे पावसाळ्यात पुराने नदीची पातळी जरी वाढली तरी आजुबाजुच्या प्रदेशात ते पाणी पसरणार नाही. यासाठी वाळू रचली जाई, पण काही काळाने त्यातूनही पाणी डिरपे. या वाळूत जर डांबर मिसळले तर त्यामुळे वाळू चिकटून एकत्र तर रहात असेच शिवाय त्यातून पाणीही डिरपत नसे.

विटा एकत्र रहाण्यासाठी, एकप्रकारचे सिमेंट म्हणूनही डांबराचा उपयोग होई. धातुची पाती हत्याराच्या ढांऱ्याला जोडण्यासाठी, भिंतीवर टाइल्स चिकटवण्यासाठी आणि अशाच प्रकारच्या इतर काही कामांसाठीही डांबर वापरले जाई.

डांबराचा अशा प्रकारे आधुनिक काळापर्यंत ही वापर केला जाई. युरोपमधील दर्यावर्दी खालाशी जेव्हा १७ व्या आणि १६ व्या शतकात जगप्रवास करू लागले, तेव्हा जगातील अनेक ठिकाणी त्यांना हे डांबर आढळले.

क्युबा, पूर्व मेक्सिको, दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा या सर्व ठिकाणी डांबर होते. इ.स. १६०० च्या सुमारास, सर वॉल्टर रॅले याला, दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेला, त्रिनिदाद बेटावर डांबराच्या एका मोठ्या तळ्याचा शोध लागला. इंडोनेशियातील बेटांवर व न्युयॉर्क आणि पेनसिल्वानियातील अमेरिकेच्या वसाहींतही डांबर डिरपलेले आढळले.

हे सर्व शोध फार मूल्यवान मानले जात, कारण हे संशोधक आपल्या बोटींची गळती थांबवण्यासाठी, नोआला जसे सांगितले होते त्याप्रमाणे, आपल्या बोटींच्या सांध्यांवर डांबर लिंपू शकत.

काही वेळा डांबराचा औषधासाठीही उपयोग केला जात असे. यातील पातळ, मऊ द्रव दुखन्या भागावर लेपासारखे लावले जात असे. त्याने कदाचित थोडासा फायदा होतही असेल. निदान त्यामुळे किंडे तरी लांब रहात असतील.

हे रेचक असल्याने काही वेळा ते पोटातही घेतले जाई. आजही काही वेळा ते याप्रकारे घेतले जाते, पण यासाठी आजकाल खनिज तेलावर खूपच काळजीपूर्वक प्रक्रिया केली जाते. पेट्रोलियमपासून एक प्रकारचा अतिशय शुद्ध, पारदर्शक द्रव पदार्थ काढला जातो त्याला 'खनिजद्रव्ययुक्त तेल' (मिनरल ॲँझल) असे म्हणतात.

हायड्रोकार्बनच्या रेणूंचा हवेतील प्राणवायुशी संयोग होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते जळते. हायड्रोकार्बनच्या रेणूतील हायड्रोजनच्या अणूंचे प्राणवायुच्या अणूंशी संयुग होऊन पाण्याचे रेणू तयार होतील. कार्बनच्या अणूंचे आणि प्राणवायुचे संयुग बनून कर्बद्धिप्राणील वायुचे (कार्बन डायॉक्साइड) रेणू बनतील. अशा संयुगातून उष्णता निर्माण होते. वायुंचे हे मिश्रण इतके गरम होते की त्यातून प्रकाश बाहेर पडून ते चमकू लागते. हवेच्या प्रवाहाने हे चमकणारे मिश्रण इकडे तिकडे उडू लागते, आणि त्यालाच आपण अश्चि अथवा आग असे म्हणतो.

वायुस्वरूपातील हायड्रोकार्बन सहजपणे हवेत मिसळतो आणि चटकन पेट घेऊ शकतो. तो सहजपणे जळतही राहू शकतो.

द्रवस्वरूपातील हायड्रोकार्बन मधून वाफा येत असतील तर त्याचेही अशाच पद्धतीने ज्वलन होईल. वाफा हवेत मिसळतात आणि जर त्यांनी पेट घेतला, तर त्याही जळत रहातील. या ज्वलनाच्या धगीने द्रवही गरम होते आणि त्यातून आणखी वाफा येतात आणि ते अधिक जलद गतीने जळते. हायड्रोकार्बनची साखळी जितकी लहान असेल, तितक्या त्यातून अधिक प्रमाणात वाफा निघतील, किंवा जर ते वायुस्वरूपातच असेल, तर ते अधिक लवकर जळेल.

वार्तविक पहाता, हायड्रोकार्बन नको इतक्या लवकर जळतात. हे ज्वलन अचानक जलद होते आणि वायु अथवा वाफेचा मोठ्या प्रमाणात हवेशी संपर्क येऊन त्यामुळे 'स्फोट' होतो.

खनिज तेल जळते याचा शोध कसा लागला?

बहुधा ते योगायोगानेच समजले असेल. मध्य पूर्वेतील काही ठिकाणी खनिज तेलाची बाहेर गळती झाल्यामुळे त्यातून हायड्रोजन वायु निर्माण झाला असणार. जर अशा एखाद्या ठिकाणाजवळच जर कोणी शेकोटी पेटवली असेल, तर जमिनीतून निघणाऱ्या जवळा आणि स्फोट पाहून ते नक्कीच दचकले असतील.

महत्वाचे म्हणजे, या ज्वाळा न विझता, जळतच रहातील.

हे काहीतरी वेगळेच प्रकरण आहे असे कोणाच्याही लक्षात येईल. जेव्हा एखादी साधी शेकोटी पेटवतात, तेव्हा जर त्यात सारखे जळण घातले नाही तर ती विझून जाते. मग या जमिनीतून निघणाऱ्या ज्वाळा काही इंधन न घालता देखील अनेक दिवस कथा काय जळत रहातात?

हा एक चमत्कारच वाटला असणार. कदाचित, बायबलमधल्या प्रचंड प्रमाणावरील स्थलांतराच्या पुरुतकातील (बुक ऑफ एक्झोडस) जळणाऱ्या झाडाची कथा ही अशाच एखाद्या ज्वाळा दिसण्याच्या घटनेतून आली असणार.

इराणमधील प्राचीन लोकांनी, अशा प्रकारच्या 'विरंतन अश्वि'ला (इटर्नल फायर) महत्वाचे स्थान असणारा एक धर्म विकसित केला. त्याच कारणासाठी इराणमधील प्राचीन (पर्शियन) लोकांना 'अश्विचे उपासक' असेही म्हंटले जाते.

या उलट, काही लोकांना या कायम जळणाऱ्या अश्विची भिती वाढून हे सैतानाचे काम आहे असे वाटले असणार. पृथ्वीच्या पोटात कुठेतरी अश्विचे साम्राज्य असणार आणि कधीतरी त्यातूनच काही भाग पृष्ठभागावर बाहेर पडत असणार असेही त्यांना वाटणे सहज शक्य होते. यात भर म्हणजे ज्वाळामुखी (यातही पृथ्वीच्या खोलवरच्या अंतरंगातूनच अश्वि बाहेर पडताना दिसतो). या दोन्हीमुळेच जमिनीखाली नरक आहे आणि त्यात मृतात्म्यांचा छळ केला जातो अशी लोकांची खात्री पटली असणार.

कधी कधी या काळ्या डांबरासारख्या पदार्थातून पारदर्शक द्रव मिळे आणि ते ही सहज जळत असे. इराणी लोक त्याला द्रव या अर्थाने 'नेफ्ट'(पशर्षी) असे म्हणत असत. ग्रीक लोकांनी त्यावरून 'नॅप्था' असा शब्द बनवला.

लोकांना अशा जळणाऱ्या द्रवाची सवय होती, पण ते सजीवांपासून मिळालेले असे. उद्धारणार्थ, वनरपतीपासून मिळणारी तेले दिव्यात घातली जात. एखाद्या जाड दोरीचा तुकडा म्हणजे 'वात' या तेलात बुडवलेली असे; नाहीतर लहानशा किटलीसारख्या भांड्यात तेल घालून वात त्याच्या चोचीतून बाहेर काढलेली असे. वात तेलात चांगली भिजत असे. वात पेटवली की त्या धगीमुळे तेलाची वाफ होई. वाफ जळताना त्यातून चमकणारी ज्योत निघे. वातीत आणखी तेल येऊन त्याची वाफ होई, आणि अशा तन्हेने सर्व तेल संपेपर्यंत ही ज्योत जळत राही.

डांबरापासून निघणारे हे जळणारे द्रव पाहून लोकांना आश्चर्य वाटत असेल कारण याचे गुणधर्म वनरपती किंवा प्राणी यांच्यापासून मिळणाऱ्या तेलासारखेच होते. हे ही जळणाऱ्या वायुसारखे अद्भुतच वाटले असणार. म्हणूनच हे देवाच्या उपासनेसाठी, पवित्र अश्वित टाकले जात असे.

मँकबीज च्या दुसन्या पुरतकाच्या पहिल्या प्रकरणात 'दुसरे मंदिर' (सेकंड टॅपल) बांधण्या संबंधी एक कथा आहे. या पुस्तकात इसवी सनापूर्वीच्या दुसन्या शतकातील ज्यू लोकांच्या काही घटनांसंबंधी माहिती आहे. त्यात मूळच्या सोलोमनच्या मंदिरात जो पवित्र अश्वि होता, त्याचा शोध घेण्यात आला असा उल्लेख आहे.

या शोधकामात 'अश्वि सापडला नाही पण घट द्रव मिळाले'. धर्मगुरुंना हे द्रव लाकडावर शिंपडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, 'मोठीच आग लागली त्याचे सर्वांना आश्चर्य आणि कौतुक वाटले'. या प्रकरणाच्या अखेरीस हे द्रव 'नॅफथा' होते असे म्हंटले आहे.

डांबरातील अर्धवट घट द्रवपदार्थही कढी कढी जळणासाठी वापरला जात असे पण तो अतिशय संथगतीने जळत असे, त्यातून ज्वाळांऐवजी धूरच अधिक निघे. याचाही एक उपयोग होता.

सामान्यतः अशा अश्वितून खूप धूर निघे, त्याला फार वासही येई आणि त्यामुळे गुदमरायला होई व अर्खरथ वाटे. असे डांबर एका भांड्यात घालून खोलीच्या मृद्यभागी जळत ठेवले आहे अशी कल्पना करा.

लोकांना अशा जागी राहवणार नाही आणि ते बाहेर पडतील. त्याचप्रमाणे, घरात असलेले पण आपल्याला नकोसे असणारे इतर जीवजंतु - उंदीर, घुशी, डास, मुऱ्या यांसारखे किंडे-यांनाही हा धूर सहन होणार नाही. हे डांबर जळणे थांबले, आणि सर्व खोल्यात परत हवा खेळू लागली की घर या किटकांपासून मुक्त झालेले असेल. घर अशा तऱ्हेने धुरी देऊन निर्जितुक होईल.

अशा धुरीमुळे रोगराई आणणाऱ्या ईडा-पिडा देखील निघून जातील असेही काही लोकांना वाटे. एखादा आजारी माणूस जर एखाद्या घरात मरण पावला, तर कोणत्या ना कोणत्या प्रकाराने घरात अशी धुरी दिल्यावरच लोकांना त्या घरात रहाणे सुरक्षित वाटे .

३ खनिज तेलाचे ज्वलन

मानवी संरकृति जसजशी प्रगत होऊ लागली, तसतशी माणसाची अस्थिची गरज देखील वाढू लागली. अर्थात माणसांची संख्याही वाढत गेली आणि शहरेही अधिक मोठी होत गेली. लोकांना उबद्धार रहाण्यासाठी, स्वयंपाकासाठी, खनिजांपासून धातू मिळवण्यासाठी, मातीची भांडी बनवण्यासाठी, वाळूपासून काच तयार करण्यासाठी, अशा अनेक कारणांसाठी अस्थि आवश्यकच होता.

बहुतेक वेळा, यासाठी लाकडाचा जळण म्हणून वापर केला जात असे. त्यानंतर, सतराव्या शतकात कोळशाचा वापर सुरु झाला. (कोळसा हा काळ्या रंगाचा घन पदार्थ जवळ जवळ पूर्णतः कार्बनच्या अणूंपासून, लाखो वर्षांपूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या जंगलांपासून, बनला आहे – पण ती एक निराळीच गोष्ट आहे.)

प्रकाश मिळण्यासाठी देखील अस्थिची आवश्यकता होतीच. हिवाळ्यात युरोपमधल्या रात्री १५ – १६ तासांच्या असतात आणि सामान्यतः लोक काही तितका वेळ झोपत नाहीत. अंधारात नुसतेच बसून रहाणे फारच कंटाळवाणे होते, त्यासाठी उजेड हवा होता. शिवाय, ते जिथे असतील तिथे त्यांना प्रकाश पाहिजे होता, केवळ शेकोटीपाशी उजेड असणे पुरेसे नव्हते.

शेकोटी काही तुम्हाला हवी तिकडे नेता येत नाही, पण लाकडाचे एक टोक तेलात बुडवून तयार केलेली मशाल आपल्याबरोबर घेऊन जाता येते. किंवा वनरूपती, प्राणी यांच्या तेलापासून किंवा मेणापासून बनवलेल्या मेणबत्या, नाहीतर वनरूपती तेलाने जळणारे दिवे आपल्याला वापरता येतात.

शहरे जशी वाढत गेली, तशी दिव्यांची गरजही वाढत गेली. शहरातील सर्व रस्त्यांवर दिवे लावणे आणि ते रात्रभर जळत ठेवणे हा शहरे सुरक्षित करण्याचा एक मार्ग होता.

आता या सर्व मशाली, दिवे आणि मेणबत्या यांच्यासाठी आवश्यक असलेली चरबी, तेल आणि मेण आणायचे तरी कुटून?

सतराब्या आणि अठराब्या शतकात समुद्रातील मोठाल्या देवमाशांची शिकार केली जात असे. हे गरम रक्त असणारे प्राणी आहेत आणि धूव प्रदेशातील थंड समुद्रात तग धरण्यासाठी, त्यांच्या कातडीखाली एक प्रकारच्या चरबीचा थर (ब्लबर) असतो. या चरबीपासून खूप मोठ्या प्रमाणावर देवमाशाचे तेल मिळत असे आणि हे दिव्यासाठी वापरण्यात येत असे.

परंतू देवमासे कायम कसे पुरतील? ते मिळणे कठिण होत गेले आणि त्यांच्या काही जाती तर नामशेषही झाल्या. देवमाशांची शिकार करणाऱ्या जहाजांना त्यासाठी ॲन्टार्टिक समुद्रात जावे लागे, आणि दिव्याच्या तेलासाठी देवमाशाचे तेल फार काळ वापरता येणार नाही हे लोकांना कळून चुकले.

मग कोळसा वापरला तर? जमिनीखाली याचा न संपणारा साठा आहे असे दिसत होते. कोळसा जळणार नाही अशा तऱ्हेने तापवता येत असे. मग त्यातून जो वायु निघे (कोल गॅस), तो जाळता येत असे. हा कोळशाचा वायु एकत्र जमवून साठवूनही ठेवता येत असे आणि त्यानंतर नळातून त्याचा योग्य त्या ठिकाणी पुरवठा करता येत असे व लहान तोट्यांमधून विशिष्ठ गतीने बाहेर येणारा वायु दिव्यासाठी वापरता येत असे. या तोट्यांतून बाहेर पडणारा वायु पेटवला की त्यातून निघणाऱ्या पिवळसर ज्योतीने आसमंत उजळून निघे. जोपर्यंत कोळशापासून तयार झालेल्या या वायुचा साठा असे तोपर्यंत ही ज्योत अखंड तेवत राही.

विल्यम मर्डॉक या स्कॉटिश संशोधक शास्त्रज्ञाने असे खरोखर करता येते हे सर्वप्रथम दाखवून दिले. त्याचा वोफेची इंजिने बनवण्याचा कारखाना होता, आणि १८०३ साली त्याने आपला कारखाना या गॅसच्या दिव्यांनी उजळून टाकला. १८०७ साली लंडनमधील काही रस्त्यांवर असे दिवे लावण्याची सुरवात झाली आणि एकोणिसाब्या शतकात याचा सर्वत्र प्रसार झाला.

कोळसा न जाळता तापवल्यावर त्यातून केवळ वायुच मिळे असे नसून त्यापासून एक डांबरासारखा काळा पदार्थही (कोल टार) निघत असे. हा पदार्थ विशिष्ठ पद्धतीने तापवल्यास, एक पारदर्शी द्रवपदार्थ मिळत असे.

हा द्रवपदार्थ म्हणजे हायड्रोकार्बनचे एक मिश्रण होते. हायड्रोकार्बनच्या लहान साखळ्यांची सहजपणे वाफ होत असे, म्हणून ते वेगळे करून काढून टाकले जात असत. त्यांचा दिव्यांसाठी उपयोग होत नसे. ते चटकन पेट घेत असे आणि त्यांचा स्फोटही होऊ शके. हायड्रोकार्बनचे याहून मोठे रेणू (पण द्रवस्वरूपात असण्याइतके मोठे नसलेले) यासाठी उपयुक्त होते. त्यांची वाफ संथपणे होई आणि त्यांचे दिवे शांतपणे जळत.

कोळशापासून मिळणाऱ्या द्रवपदार्थाला कोळशाचे तेल (कोल ऑइल) म्हणत असत.

अशाच प्रकारचे द्रव्य 'शेल' (हरश्रश) नावाच्या पातळ थराच्या खडकातूनही मिळत असे, या खडकांच्या सूक्ष्म छिढ्रात हायड्रोकार्बन सापडे. म्हणून या खडकांना 'तेलाचे शेल खडक' (ऑइल शेल) म्हणतात. यातून मिळालेले हायड्रोकार्बन हे काहीसे मेणासारखे, मजु लग्याप्रमाणे होते. हे तापवल्यावर यातून दिव्यात घालण्यासारखे जे तेल मिळे, त्याला 'केरोसिन' असे नाव आहे. मेण या अर्थाच्या ग्रीक शब्दावरुन हा शब्द आला आहे.

१८७० सालाच्या सुमारास, युरोप आणि अमेरिकेतील दिव्यांमधे कोळशाचे तेल किंवा केरोसिन वापराचला सुरवात झाली (यालाच पॅराफिन तेल असेही म्हणतात).

पण १८७९ साली न्युयॉर्क राज्यातील रेल्वेच्या वाहकाने एक अगदी नवी गोष्ट केली.

एडविन लॉरेन्टिन ड्रैक असे त्याचे नाव होते आणि त्यावेळी तो ४० वर्षांचा होता. दिव्यासाठी कोळसा किंवा शेल यापेक्षा काही अधिक चांगला पर्याय असू शकेल का याचा तो विचार करू लागला. कोळसा आणि शेल हे दोन्हीही जमिनीतून खणून काढावे लागत, त्यानंतर ते योग्य ठिकाणी वाहून न्यावे लागत आणि ते फोडून त्यांच्यावर अनेक प्रक्रिया करून तेल मिळवावे लागत असे.

पण जे आधीपासूनच द्रव स्वरूपात आहे असे काही जर वापरता आले तर? घन पदार्थापेक्षा द्रव पदार्थ हाताळणे सोपे असेल आणि त्यांच्यातून योग्य ते इंधन मिळवण्याचा खर्च ही कमी असेल.

हा द्रव पदार्थ कशा प्रकारचा असावा याची देखील ड्रैकला चांगली कल्पना होती. 'पेनसिल्वनिया रॉक ऑइल कंपनी' या कंपनीत त्याने गुंतवणूकही केली होती. पेनसिल्वनिया राज्यातील टायटसव्हिल या गावाजवळ जमिनीवर झिरपलेले पेट्रोलियम गोळा करण्याचे काम ही कंपनी करत असे. हे शहर या राज्याच्या वायव्य भागात, पिटसबर्ग या शहराच्या उत्तरेला सुमारे १४७ किलोमीटरवर आहे.

ही कंपनी हे तेल फक्त औषधासाठी वापरत असे. त्यासाठी हा झिरपलेल्या तेलाचा साठा पुरेसा होता, पण जगातल्या दिव्यांसाठी काही तो पुरला नसता. कदाचित जमिनीखाली याचा खूप मोठा साठा असू शकेल.

कधी कधी लोक खूप खोलवर जमिन खणत असत. पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खणणे ही तर नेहमीचीच बाब होती. कधी कधी अन्न टिकवण्यासाठी किंवा इतर काही कारणांसाठी खूप खारट पाणी (ब्राइन) मिळण्यासाठीही बरेच खोलवर खणले जात असे.

काही वेळा, खान्या पाण्यासाठी विहीरी खणल्या असता, त्यातून पाण्याबरोबर तेलही निघत असे. सुमारे २००० वर्षांपूर्वी चीनमधे आणि ब्रह्मदेशात असे घडल्याचे ऐकिवात होते. खान्या पाण्याच्या विहीरीतून वायुरूप हायड्रोकार्बन बाहेर आल्यास प्राचीन चीनमधील लोक तो

पेटवून देत असत. या उष्णतेचा वापर करून ते खान्यापाण्याच्या बाष्पीभवनातून मीठ तयार करत असत.

ड्रेकला याची माहिती होती, आणि खान्या पाण्याच्या विहिरी खोदण्याच्या पद्धतीचा त्याने अभ्यासही केला. एखादी छिडी तरेच्या सहाय्याने वर खाली आपटून खडक फोडण्याची काही तंत्रे होती. मधून मधून ही छिडी भोकातून बाहेर काढून त्या जागचे खडकांचे तुकडे बाहेर काढून टाकून छिडीचे काम परत सुरु केले जाई.

अशा पद्धतीने ड्रेकने टायटसव्हिल इथे जमिनीखाली २९ मीटर खोलीचे भोक केले आणि २८ ऑगस्ट १८७९ रोजी त्याला तेल लागले. खूप मोठ्या प्रमाणात खनिज तेल तो पंपाच्या सहाय्याने जमिनीखालून काढू शकला; जमिनीवरच्या झिरपलेल्या तेलापेक्षा कितीतरी अधिक. ड्रेकने खनिज तेलाची ही पहिली विहीर खोदली होती.

ड्रेकला यश मिळाल्यावर इतरांनी देखील त्याच ठिकाणी येऊन तेलासाठी विहिरी खणायला सुरवात केली. पेनसिल्व्हानिया राज्याचा वायव्य भाग हा खनिज तेलाच्या विहिरी असणारा जगातील पहिला प्रदेश ठरला आणि त्याच्या आजुबाजुला यामुळे नवी शहरे वसू लागली. ड्रेकने आपल्या शोधकामाच्या पद्धतीचे रवामित्र हक्क (पेटंट) घेतले नव्हते, शिवाय तो काही मुरब्बी व्यापारीही नव्हता, त्यामुळे तो काही श्रीमंत झाला नाही. १८८० साली तो गरिबीतच मरण पावला.

जगात इतर ठिकाणी देखील खनिज तेल मिळवण्यासाठी खोदकाम सुरु झाले. ज्या ठिकाणी जमिनीवर तेल झिरपलेले नसे म्हणून त्या ठिकाणी तेल आहे असे समजत नसे अशा ठिकाणी देखील खनिज तेल मिळणे शक्य होते असे दिसून आले.

जमिनीत खूप खोलवर असलेले खनिज तेल जरी संथगतीने थरांच्या खडकातील छिद्रातून वर येत असले तरी दर वेळी ते जमिनीच्या वर येतेच असे नाही. कधी कधी ते वर येताना छिद्रे नसलेल्या खडकाच्या तळाशी पोचते. मग ते तिथेच थांबते आणि अखंड खडकाच्या खालच्या थरातील छिद्राच्या खडकात साठून रहाते.

जर त्या अखंड (सॉलिड) खडकातून खालपर्यंत भोक करता आले तर त्यातून हे खनिज तेल बाहेर काढता येते. काही वेळा या छिद्राच्या खडकांच्या थरातील खनिज तेलावर त्याच्याही खाली असणाऱ्या पाण्याचा खूप मोठा ढाब असतो. मग या अखंड खडकाला भोक पाडले की हे खनिज तेल एखाद्या कारंज्याप्रमाणे उसळून वर येते. त्याला 'उसळून वाहणारी खनिज तेलाची विहीर' (गशर) असे म्हणतात.

पण अखंड खडकाच्या थराखाली छिद्रांच्या खडकात खनिज तेल आहे हे कसे कळणार? हे काही सोपे नव्हते, पण काही तळा मंडळी खडकांच्या रचनेचा काळजीपूर्वक अभ्यास करत आणि तेल मिळण्याची कितपत शक्यता आहे याविषयी अंदाज वर्तवत.

प्रत्यक्ष विहीर खोदणे हा एकच खरा खात्रीशीर मार्ग आहे. जर तेल मिळाले नाही तर ती 'कोरडी विहीर'. जर खनिज तेल मिळाले तर सुदैवच. मग आजुबाजुच्या भागातही आणखी तेल मिळण्यासाठी विहीरी खोदल्या जातात.

विहीरी खोदण्याच्या नव्या आणि अधिक चांगल्या पद्धती शोधण्यात आल्या. खडकात गोल गोल फिरन भोक पाडू शकतील असे विशेष प्रकारचे धातूचे गिरमिट यासाठी बनवण्यात आले. तयार झालेल्या भोकात एक प्रकारचा चिखल भरला जातो त्यामुळे खडकाच्या ठिकन्या बाहेर पडतात आणि तेलही उसळून बाहेर पडत नाही. (उसळणाऱ्या विहीरीतून बाहेर येणारे बरेचसे तेल वाया जाते.)

आजकाल जगाच्या सर्व भागात सहा लाखांहून अधिक विहीरीतून खनिज तेल काढले जाते. आणि या सर्वाची सुरवात ड्रेकच्या १८७९ सालच्या तेलाच्या विहीरीपासून झाली.

अशा तन्हेने तेलाच्या विहीरीतून काढलेल्या तेलाचे अनेक उपयोग आहेत. याचे 'शुद्धीकरण' (रिफाइन) केले जाते म्हणजे निरनिराळ्या प्रकारचा हायड्रोकार्बन वेगळा केला जातो. याचा उत्तम मार्ग म्हणजे उर्द्धपातनाने, पदार्थ गाळून घेणे (डिस्टिल), म्हणजेच तो अशा तन्हेने उकळणे की प्रथम हायड्रोकार्बनचे सर्वात लहान रेणू जमतील, त्यानंतर त्याहून मोठे, मग त्याहून मोठे, अशा तन्हेने ही प्रक्रिया करत रहाणे.

हायड्रोकार्बनचे मोठे रेणू हे मऊ पण घन स्वरूपात म्हणजे लगदा असावा तसे असतात, त्यांचा उपयोग रस्ते किंवा फरसबंदी करण्यासाठी होतो. त्याहून थोडे लहान असणारे रेणू द्रव स्वरूपात असतात त्यांचा उपयोग यंत्रांमध्ये वंगण म्हणून होतो, त्यामुळे यंत्रांची हालचाल सुलभगतीने होते. 'नैसर्जिक वायु'च्या लहान रेणूंचा उपयोग जगातल्या नळातून जाणाऱ्या वायुच्या इतर वापरांसाठी केला जातो.

तेलाची पहिली विहीर खोदली गेली त्या काळात पेट्रोलियमचे सर्वात महत्वाचे उत्पादन हे मध्यम आकाराच्या रेणूंचे होते. हे दिव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केरोसिन प्रमाणेच होते. अमेरिकेतील, तसेच जगाच्या इतर भागातील केरोसिनच्या दिव्यांसाठी, बरीच दशके पेट्रोलियमपासून निघालेले हे इंधनच वापरले जात असे.

नैसर्जिक वायुच्या रेणूंहून मोठे, पण केरोसिनच्या रेणूंहून लहान रेणू असणारी पेट्रोलियमची इतरही काही उत्पादने होती. हे दोन्हीच्या मध्यले रेणू म्हणजे चटकन वाफ होणारे द्रव होते. त्यांची वाफ इतक्या चटकन होत असल्याने त्यांचा दिव्यात वापर करता येत नसे. त्यांच्यातून इतकी वाफ निघे की त्यांचा स्फोट होई. पेट्रोलियम मधून मिळणाऱ्या इतक्या लहान रेणूंचा काहीच उपयोग नव्हता त्यामुळे जाळून टाकण्यासारख्या कोणत्या तरी मागाने ते नाहीसे करणे भाग होते.

तरीही, पेट्रोलियमला मिळालेले महत्व तेवढ्याच चटकन नाहीसेही होईल असेच त्यावेळी वाटत होते. १८७९ साली थॉमस अल्वा एडिसन या अमेरिकन संशोधक शास्त्रज्ञाने विजेच्या दिव्यांचा शोध लावला. पहिली तेलाची विठीर खणल्यापासून केवळ वीस वर्षातच हे घडले होते.

विजेच्या दिव्याने मिळणारा प्रकाश हा केरोसिन किंवा गॅसच्या दिव्याने मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा अधिक अविचल (स्टेडी) होता. शिवाय, विजेच्या दिव्यात केरोसिन किंवा गॅसच्या दिव्याप्रमाणे प्रत्यक्ष ज्योत नव्हती म्हणून त्यामुळे आग लागण्याची शक्यता देखील फारच कमी होती.

विजेचा वापर जसजसा वाढला, तसा विजेच्या दिव्यांचा सगळीकडे प्रसार झाला आणि केरोसिन व गॅसचे दिवे मागे पडले.

आता पेट्रोलियमच्या उत्पादनाची गरजच काय? खनिज तेलाच्या विठिरी बंद कराव्यात का?

४ खनिज तेलाचे नवे महत्व

वार्षतवात, केरोसिनचे आणि गॅसचे दिवे यांच्याही पेक्षा अधिक महत्वाची एक गोष्ट लवकरच येणार होती.

अठराव्या शतकात वाफेची इंजिने बनवण्यात आली. वाफेच्या इंजिनात अग्निच्या सहाय्याने पाणी उकळेपर्यंत तापवून त्याची वाफ होते. ही वाफ इंजिनात जाते आणि तिच्या दाबाने दांडे पुढे मागे हलतात आणि चाके फिरतात. यात अग्नि हा इंजिनाच्या बाहेर असतो म्हणून याला 'बाह्य ज्वलनाचे इंजिन' असे म्हणतात.

त्या ऐवजी, सहजपणे वाफेत रूपांतर होणाऱ्या ज्वालाग्राही द्रवाची एक टाकी तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा. यापैकी थोडीशी वाफ इंजिनात सोडली आणि तिथे तिचा हवेशी संपर्क आला. एका ठिणगीने या वाफ आणि हवेच्या मिश्रणाचा स्फोट होतो, आणि या छोट्याशा स्फोटाच्या शक्तीमुळे दांडे हलतात. स्फोट झालेले वाफ आणि हवेचे मिश्रण इंजिनच्या बाहेर ढकलले जाते, आणखी थोडी वाफ इंजिनात सोडून तिचा हवेशी संपर्क होतो, मग आणखी एक छोटासा स्फोट घडून येतो.

अशा अविरत होणाऱ्या लहान लहान रफोटांमुळे ढांडे एका निश्चित गतीने पुढे मागे फिरत रहातात. यात ज्वलनाची क्रिया (रफोट म्हणजे एक चटकन उत्पन्न झालेला अस्थिच) इंजिनाच्या आत होते. यातूनच 'अंतर्गत ज्वलनाचे इंजिन' आले.

अंतर्गत ज्वलनाच्या इंजिनाचा सर्वात महत्वाचा फायदा असा की ते ताबडतोब सुख होते. पाणी तापून उकळू लागल्याशिवाय वाफेचे इंजिन सुख होणार नाही, त्यासाठी बराच वेळ लागू शकतो. पण वाफ आणि हुवेच्या मिश्रणाचा मात्र ठिणबी दिल्याबरोबर लगेच रफोट होतो. एतियेन लन्वार या फ्रेंच संशोधक शास्त्रज्ञाने १८६० साली प्रत्यक्षात वापरण्याजोगे पहिले अंतर्गत ज्वलनाचे इंजिन बनवले. निकोलस ऑगरट आँटो या जर्मन संशोधक शास्त्रज्ञाने १८७६ साली एक सुधारित इंजिन तयार केले. आज आपण वापरतो ते अंतर्गत ज्वलनाचे इंजिन, (अर्थात आणखी काही सुधारणांनंतर), हे आँटोने बनवलेल्या इंजिनाप्रमाणेच आहे.

एखाद्या गाडीच्या चाकांना जर अंतर्गत ज्वलनाचे इंजिन योग्य रितीने जोडले असेल, तर इंजिनातील ढांड्यांच्या हालचालीने चाके फिरतील. गाडी ओढण्यासाठी घोड्यांची आवश्यकता असणार नाही. म्हणजे, ही एक 'घोडा विरहित गाडी'च असेल. लवकरच, अशा तळेच्या वाहनाला, 'स्वयंचलित' या अर्थाच्या ग्रीक आणि लॅटिन शब्दांच्या एकत्रिकरणातून 'ऑटोमोबाइल' असे नाव देण्यात आले. (इंग्लंडमधी यांना सामान्यपणे 'कार' असे म्हणतात). १८८७ साली गॅटिलिएब डेमलर आणि कार्ल बेन्झ या दोन जर्मन इंजिनीयरनी प्रत्यक्षात वापरण्यासारखी पहिली मोटारगाडी बनवली. सुरवातीला त्या अतिशयच महागळ्या होत्या.

हेन्री फोर्ड या अमेरिकन इंजिनीयरने मोठ्या प्रमाणावर मोटारगळ्या बनवण्याची एक पद्धत शोधून काढली. गाड्यांमधी बसवण्याचे सुटे भाग तंतोतंत एकासारखे असल्याने कोणत्याही गाडीतील भाग कोणत्याही गाडीत बसवता येत असे. मग त्याने या गाड्यांच्या जोडणीची अशी एक पद्धत (असेंब्ली लाइन) बनवली की त्यात अर्धवट जोडणी झालेल्या गाड्या पुढील जोडणीसाठी कारखान्यातील कामगारांसमोर येत, कामगार आपल्या ठराविक जागेवरच रहात. अर्धवट जोडणी झालेल्या गाड्या जशा कामगारासमोर येतील त्याप्रमाणे प्रत्येक कामगार एक ठराविक कामच परत परत प्रत्येक गाडीवर करत असे. जसजशी गाडी एकामागून एक अनेक कामगारांसमोर जाईल, तसेतशी ती अधिकाधिक पूर्णत्वाकडे जाई. या प्रक्रियेच्या अखेरीस ती पूर्ण झालेली असे.

१९१३ च्या सुमारास हेन्री फोर्ड दिवसाला एक हजार मोटारगळ्या बनवत असे आणि त्या कमी किमतीला विकणे त्याला परवडत असे.

मोटारगळ्या चालवण्यासाठी अधिक सोप्या आणि चांगल्या असाव्यात या दृष्टीने त्यात सुधारणा होत गेल्या. सुरवातीला, वाफेच्या रफोटांच्या मालिकेची सुरवात होण्यासाठी हाताने

एक ढांडा फिरवून इंजिन सुरु करावे लागत असे. यासाठी शक्ति लागे आणि ढांडा फिरवणारा बाजुला होण्यापूर्वीच इंजिन सुरु होण्याचा धोकाही होता.

त्यानंतर, साठवणुकीच्या पद्धतीची एक बॅटरी (स्टोरेज बॅटरी) गाडीत बसवण्यात आली. यात रासायनिक पद्धतीने वीज तयार होउन ती इंजिन सुरु करण्यासाठी जरुरीप्रमाणे वापरता येत असे. एकदा असा गाडी सुरु करणारा 'सेल्फ स्टार्ट' आल्यावर कोणालाही गाडी चालवणे सहज शक्य झाले.

१९२०च्या दशकापासून अधिकाधिक मोटारगाड्या वापरात आल्या. लक्षावधी, कोठ्यावधी मोटारगाड्या विकल्या गेल्या. बहुतेक प्रत्येक अमेरिकन माणसाला गाडी हवी होती. इतर देशातील लोकांनाही गाड्या हव्या होत्या.

या गाड्यांसाठी कोणते इंधन वापरले जात होते? इंजिन चालू ठेवण्यासाठी हवेशी संपर्क होउन रफोट घडवून आणणारी ही कोणती वाफ होती? पेट्रोलियमपासून मिळणाऱ्या हायड्रोकार्बनचे पुढे काय झाले?

केरोसिनमध्यल्या मध्यम आकाराच्या रेणूंचा यासाठी उपयोग नव्हता. त्यांची हवी तेवढी चटकन वाफ होत नव्हती. दिव्यासाठी संथपणे वाफ होणे चांगले होते; त्याने रफोट होत नसे. पण अंतर्गत ज्वलनाच्या इंजिनात नेमकी रफोटाचीच आवश्यकता होती.

म्हणूनच केरोसिन पेक्षा लहान रेणू गरजेचे होते. विशेष म्हणजे, दिव्यासाठी निरुपयोगी असणारे, तेल कंपन्या जे जाळून टाकत होत्या, तेच रेणू नेमके हवे होते. आता तेल कंपन्या ते मोटारीच्या मालकांना विकू शकत होते.

आता हे लहान रेणू म्हणजेच ज्याला अमेरिकेत 'गॅसोलिन' म्हणतात ते, कारण याची चटकन वाफ (किंवा गॅस) होते. हे जरी द्रव स्वरूपात असले तरी काही वेळा याला गॅस असेही म्हणतात. (इंग्लंडमध्ये याला 'पेट्रोल' असे नाव आहे, हे 'पेट्रोलियम' या शब्दाचेच लहान रूप आहे, अर्थात खरे पाहता हा त्याचा फक्त एक भागच आहे.)

विल्बर आणि ऑर्विल राइट या दोन अमेरिकन बंधूंनी १९०३ साली प्रथमच विमाने तयार केली, त्यातही अंतर्गत ज्वलनाची इंजिनेच वापरली होती. जसजसा विमानांचा वापर वाढू लागला, तशी त्यांच्यासाठी पेट्रोलची गरजही वाढतच गेली.

१८९२ साली रुडॉल्फ डिझेल या जर्मन इंजिनीयरने कमी गुंतागुंतीचे आणि कमी इंधन लागणारे

अंतर्गत ज्वलनाचे इंजिन तयार केले. पेट्रोलपेक्षा मोठे रेणू असणारे (म्हणजेच आपण ज्याला 'डिझेल' म्हणतो ते) इंधन यात चालत असे आणि हे सुरु करण्यासाठी त्यात ठिणगी पडण्याची गरज नसे. हे मिश्रण दबावाखाली लहान जागेत ठासून भरलेले असे. या दबावाने वायुचे मिश्रण तापत असे आणि त्या उष्णतेने यात रफोट घडून येत असे.

नेहमीच्या अंतर्गत ज्वलनाच्या इंजिनापेक्षा डिझेल इंजिनाचे वजन अधिक असे आणि ट्रक, बस किंवा जहाजे यांच्यासाठी ते अधिक सोयीचे होते.

१९३० सालापर्यंत अंतर्गत ज्वलनाची इंजिने मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली, त्यामुळे इंधनासाठी कोळशापेक्षाही पेट्रोल अधिक महत्वाचे झाले. तेल कंपन्यांनी पेट्रोलियमचे शुद्धीकरण करताना त्यातून अधिकाधिक पेट्रोल आणि डिझेल मिळवता येईल अशा वृष्टीने प्रक्रिया करण्यास सुरवात केली.

तरीही, शक्य तितके अधिक पेट्रोल आणि डिझेल मिळवल्यानंतरही पेट्रोलियम मधून शिल्क रहाणाऱ्या इतर पदार्थांचे प्रमाणही बरेच मोठे होते.

हायड्रोकार्बनच्या रेणूंच्या मोठ्या साखळ्या असणारे ढ्रव देखील जळणासाठी चांगले असते, पण आता फारच थोडे लोक रॉकेलचे दिवे वापरतात. तरीही या ढ्रवाचा उजेडापेक्षा उष्णता देण्यासाठी अधिक चांगला उपयोग होतो. थंडीच्या दिवसात घरे उबदार ठेवण्यासाठी हे तेल इंधन (फ्युएल ऑइल) म्हणून वापरण्यास काय हरकत आहे?

१९२० सालापासून घरे उबदार ठेवण्यासाठी कोळसा खूपच मोठ्या प्रमाणावर वापरला जात असे, परंतु हे तेल कोळशापेक्षा अधिक सोयीचे होते.

कोळसा आणून तो तळघरात साठवून ठेवावा लागत असे आणि हे तसे जिकीरीचेच काम होते. मग भट्टीत कोळसा ओतावा लागे; कागद आणि लाकूड घालून प्रथम ही भट्टी सुख करावी लागे; आणि ती पेटती ठेवण्यासाठी अनेक वेळा कोळसा हलवून सारखा करावा लागे. शिवाय अखेरीस राख काढून टाकावी लागे ते निराळेच.

इंधनाचे तेल (फ्युएल ऑइल) जमिनीखाली साठवून ठेवता येत असे. ते स्वयंचलित पद्धतीने भट्टीत जाईल अशी व्यवरूथा करता येते आणि एका कळीच्या सहाय्याने ते आपोआप सुख किंवा बंद करता येते. यात राखही जमत नाही.

बन्याच लोकांनी कोळशाऐवजी तेलाचा वापर सुख केला.

अगदी लहान रेणूंचा नैसर्गिक वायु (नॅचरल गॅस) स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी आणि घरे उबदार ठेवण्याच्या यंत्रणेत देखील वापरता येतो. ढ्रवरूप इंधनापेक्षाही नैसर्गिक वायु वापरण्यासाठी अधिक सोयीचा होता. हा अधिक स्वच्छ आणि वापरायला सोपा होता.

पेट्रोलियम मधून उरलेले इतर हायड्रोकार्बन त्यांच्या अणूंची रचना बदलून व त्यात इतर काही रसायने मिसळून रसायन शास्त्रज्ञ त्यापासून प्लॅस्टिक, कृत्रिम धागे, औषधी, रंग आणि इतर अनेक उपयुक्त गोष्टी बनवू शकत.

४ खनिज तेलाचे भविष्य

यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. पेट्रोलियम पदार्थाचे निरनिराळे भाग लोक निरनिराळ्या कारणांसाठी वापर लागल्यावर खनिज तेलांचे साठे किती काळपर्यंत पुरतील?

१९३० च्या सुमारास, खनिज तेलांचे साठे लवकरच संपुष्टात येतील असे लोकांना वाटत होते. पण तेल कंपन्यांनी तेलाचे नवे साठे शोधण्यासाठी कसून प्रयत्न केले. खनिज तेलाचा वेध घेण्याचे, त्यासाठी उत्खनन करण्याचे आणि तेल शोधण्याचे नवनवे मार्ग त्यांनी विकसित केले.

१९४० च्या दशकाच्या अखेरीस, मध्य पूर्वेत, ज्या ठिकाणी प्राचीन काळी खनिज तेल जमिनीवर झिरपत असे आणि जेथे डांबराचा उपयोग केला जात असे अशा ठिकाणी तेलाचे नवे साठे सापडू लागले.

इराणच्या आखाताच्या आसपासच्या प्रदेशात जमिनीखाली खनिज तेलाचे प्रचंड साठे अस्तित्वात होते. संपूर्ण जगात इतरत्र जेवढे खनिज तेल होते तेवढेच एकट्या मध्य पूर्वेतही असावे असे दिसत होते. जगातील खनिज तेलाचा साठा एकदम दुप्पट झाला.

२७-३० वर्षे खनिज तेल भरपूर प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध होते. अमेरिकेकडे अर्थात आपला स्वतःचा साठा होता, परंतु जरुर भासेल तेव्हा परदेशातूनही हवा तेवढा साठा उपलब्ध होऊ शकतो हे समजून आल्यावर आपल्याकडील साठा वापरण्यातील त्यांचा संदेह नाहीसा झाला. युरोप आणि जपान यांच्याकडे स्वतःचे खनिज तेलाचे काहीच साठे नव्हते. त्यांनी ते स्वरन आणि सोयीचे असल्याने परदेशातून आयात करून वापरायला सुरवात केली.

त्यावेळी हे सर्व फारच सोपे होते, कारण दुसऱ्या जागतिक युद्धानंतरच्या सुरवातीच्या काळात मध्य पूर्वेतील बरेचसे तेल उत्पादक देश युरोपातील देशांच्या अधिपत्याखालीच होते. युरोप आणि अमेरिकेनेच या भागात खनिज तेलाच्या विहिरी खोदल्या, त्यांच्याकडे त्यांची मालकी आणि व्यवस्थापनही होते.

पण मध्यपूर्वेतील देश स्वतंत्र झाले. त्यांना या विहिरीची मालकी आणि अधिपत्य हवे होते व तेलाची किंमत ठरवण्याचे अधिकारही हवे होते. १९६० साली मध्य पूर्वेतील खनिज तेल निर्मात्या देशांनी, 'ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रिज' (जङ्गेत) म्हणजे 'ओपेक' या नावाचा आपला एक संघ बनवला. आपसात चर्चा करून त्यांनी खनिज तेलाचे भाव ठरवण्यास सुरवात केली. लवकरच, ओपेक हा संघ अतिशय बलवान असल्याचे दिसून येऊ लागले. जगातील विकसित देशांना खनिज तेलाची नितांत आवश्यकता होती. दरवर्षी त्यांचा तेलाचा वापर वाढतच होता. त्यांचे उद्योगांदे खनिज तेलावरच चालत होते; तसेच त्यांच्या मोटारगाड्या, ट्रक, बस, जहाजे आणि विमाने या सर्वांसाठी खनिज तेल आवश्यकच होते. हे सर्व थांबवणे किंवा त्याचा वापर कमी करणेही कठिणच होते. या सर्वांचा जगाच्या अर्थव्यवस्थेवरच परिणाम झाला असता.

तरीही, खनिज तेलाचा वापर कमी करणे आवश्यक झाले, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर खनिज तेलाच्या नव्या साठ्यांचा शोध लागून देखील हा साठा फार काळ टिकणार नव्हता.

काहीच्या अंदाजाप्रमाणे खनिज तेलाच्या विहीरीतील एकूण साठा ६० हजार कोटी पिपे इतका असावा. हा खूपच मोठा साठा आहे, जगातील एकूण तेलाचा वापर दरवर्षी दोन हजार कोटी पिपे इतका आहे. या दराने हा साठा फक्त आणखी तीस वर्षेच टिकेल.

अर्थात, आणखी नव्या विहीरीच्या शोधाची शक्यता आहेच. १९६० च्या दशकाच्या अखेरीस उत्तर अलारका जवळ खनिज तेलसाठ्याचे नवे क्षेत्र सापडले. इंग्लंड जवळ उत्तर सागराच्या (नॉर्थ सी) तळाशी खनिज तेलाचा शोध लागला. दक्षिण मेक्सिकोतही बरेच खनिज तेल असावे असे दिसते.

आणखी नव्या तेल क्षेत्रांच्या शोधाची शक्यता लक्षात घेऊन देखील, आपण ज्या दराने ते वापरत आहोत ते लक्षात घेता ते ७० वर्षांहून अधिक काळ पुरेल असे वाटत नाही.

शिवाय, जुन्या विहिरी निश्चितच आटत आहेत. ड्रेकने पेन्सिल्वानियात पहिली विहीर खोदली तेव्हापासून एक शतकाहून अधिक काळपर्यंत अमेरिका हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता. पेन्सिल्वानियातील तेल केव्हाच संपून गेले आहे, पण टेक्सास आणि इतर काही ठिकाणच्या नव्या आणि मोठ्या खनिज तेलाच्या क्षेत्रांचे शोध लागले आहेत.

आता अर्थात अमेरिकेतील सर्व तेलसाठे संपुष्टात येऊ लागले आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरवातीला तेल उत्पादन सर्वाधिक होते पण दरवर्षी ते कमी कमी होत आहे.

१९६९ सालापर्यंत अमेरिका आपल्या गरजेहूतके तेलाचे उत्पादन करत असे. त्यानंतर त्यांना परदेशातून तेल आयात करण्यास सुरवात करावी लागली कारण तेलाचे उत्पादन दर वर्षी कमी कमी होत होते आणि अमेरिकन लोकांचा तेलाचा वापर मात्र दरवर्षी वाढत होता. १९७३ सालापर्यंत अमेरिकेच्या गरजेपैकी १० टक्के खनिज तेल परदेशातून आयात करावे लागत असे आणि १९८० सालापर्यंत तर ५० टक्के खनिज तेल आयात करावे लागत होते.

परदेशातून येणारे खनिज तेल बंद झाले तर अमेरिकन लोकांची परिस्थिती कठिणच होते. त्यांच्या मोटारगाड्यांसाठी पेट्रोल आणि ट्रक व शेतातील कामांच्या अवजारांसाठी डिझेल मिळणे कठिण होते. हिवाळ्यात घरे उबदार ठेवण्यासाठी इंधनाचे तेल (फ्युएल ऑफल) मिळण्यातही अडचणी येतात.

१९७३ साली, इझ्वाइल संबंधीच्या राजकीय तंत्यामुळे मध्य पूर्वेतील देशांनी अमेरिका आणि युरोपला खनिज तेल पाठवणे काही महिने बंद ठेवले. हे फार गोंधळाचे महिने होते. त्यानंतर १९७९ साली इराण या मोठ्या तेल उत्पादक देशात राज्यक्रांती झाली, आणि त्यांच्याकडील उत्पादन कमी झाले. परत गोंधळ झाला.

खनिज तेलाचा पुरवठा अव्याहत राहू शकणार नाही असे 'ओपेक' देशांचे म्हणणे आहे. खनिज तेल जोपर्यंत रवरत आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तोपर्यंत ऊर्जेसाठी ढुसरा एखादा मार्फ शोधण्याची गरज आहे असे कोणालाच वाटत नाही. सगळे देश खनिज तेलाचा मुक्त वापर करत रहातात आणि अखेर एक दिवस मोठीच आपत्ती येईल.

खनिज तेलाची किंमत वाढवली आणि पुरवठ्यावर बंधने आणली तर लोक खनिज तेल काळजीपूर्वक वापरतील. वापरात बचत झाली तर खनिज तेल अधिक काळ पुरेल. याशिवाय, जर ते खूप महाग झाले आणि ते मिळण्यातही अडचणी येऊ लागल्या तर ऊर्जेचे नवे ऋोत शोधण्याचे सर्वच देश कसोशीने प्रयत्न करतील.

१९७३ सालापासून 'ओपेक' देशांनी खनिज तेलाच्या किंमती सातत्याने वाढत्या ठेवल्या आहेत, त्यामुळे सर्वच वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. आता ऊर्जेसंबंधीच्या अडचणी

जगासमोर आल्या आहेत आणि त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे याची लोकांना जाणीव झाली आहे.

यासाठी काय करता येईल?

कितीही वेळ लागला तरी ऊर्जेचे नवे ऋत शोधणे आवश्यक आहे. याचाच अर्थ खनिज तेल शक्य तितके जपून वापरले पाहिजे. ते वाया जाऊन चालणार नाही, त्याची बचत करायला हवी.

पेट्रोलच्या कमी वापरात लांबवर जाऊ शकतील अशा लहान मोटारगाड्या लोकांनी वापरायला हव्यात. एकाच गाडीतून अधिक लोकांनी प्रवास करावा. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. अधिक चालावे. घरातून उष्णता अधिक प्रमाणात बाहेर पडणार नाही अशा तन्हेची रचना करावी. हिवाळ्यात घरे कमी प्रमाणात उबदार करण्याची आणि उन्हाळ्यात कमी वातानुकूलित करण्याची सवय करावी. प्रवास कमी करावा आणि जवळच्या ठिकाणी सुटीसाठी जावे.

सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे लोकसंख्या नियंत्रित करावी. प्रत्येक जणच ऊर्जेचा वापर करतो, आणि अधिक लोक असले की ऊर्जेची गरजही वाढते. पृथ्वीवर आता चारशे कोटीहून अधिक लोक आहेत; ५० वर्षांपूर्वीची लोकसंख्या याच्या अर्धीच होती आणि अजूनही ही संख्या वाढतेच आहे. २००० सालापर्यंत पृथ्वीवर सहाशे कोटी लोक असतील. लोकसंख्या फार झपाट्याने वाढू नये यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे लागतील.

ऊर्जेच्या बचतीचा आणखी एक महत्वाचा मार्ग म्हणजे जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणे. ऊर्जेच्या दृष्टीने युद्ध कल्पनातीत महाग असते. मोठे लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा जरी वापर केला नाही तरी देखील त्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते. शिवाय, खनिज तेलाच्या विहिरी जरी सर्वात स्वरक्त आणि सोयीच्या असल्या तरी खनिज तेल मिळवण्याचा तो काही एकच मार्ग नाही. शतकापूर्वी 'शेल' जातीच्या खडकातून केरोसिन मिळवले जात होते तसे आपण परत मिळवू शकतो.

शेल खडक खणून काढणे कठिण आहे हे तर खरेच आहे; आणि त्यातून हायड्रोकार्बन मिळवण्यासाठी अधिक ऊर्जा, वेळ आणि कष्टही पडतात. शिवाय तेल काढून उरलेल्या शेल चे काय करायचे हा प्रश्नही आहेच. या सर्वांसाठी जर खात्रीचा उपाय सापडला तर त्यातून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल मिळू शकेल. कॅनडामधे डांबर असलेली वाळू आहे त्यातूनही तेल काढता येऊ शकेल.

या सर्व ऋतांचा जर आपण उपयोग केला तर खनिज तेल सुमारे १०० वर्षे पुरेल.

आपण कोळशाच्या वापराकडे ही परत जाऊ शकतो. खनिज तेलापेक्षा कोळसा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे आणि तेलाऐवजी अनेक कामांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. कोळशावर

अशा तऱ्हेने रासायनिक प्रक्रिया करता येते की त्याचे द्रवरूप इंधनात रूपांतर होईल. अशा द्रवरूप इंधनाला 'कृत्रिम इंधन' असेही म्हणतात. कोळसा अनेक शतके पुरु शकेल.

कोळसा आणि तेल या दोन्हीच्या जळणातील एक अडचण म्हणजे त्यात असणाऱ्या काही थोड्याफार अशुद्ध पदार्थामुळे, त्यांच्या धूरात, अनेक त्रासदायक आणि अपायकारक रसायने असतात.

जरी यातील अशुद्ध पदार्थ काढून टाकले तरीही कोळसा आणि तेल जळताना कर्बळ्डप्राणील वायु (कार्बन डायॉक्साइड) निर्माण होतो आणि तो हवेत साचून रहातो. हवेतील कर्बळ्डप्राणील वायु सूर्यप्रकाश शोषून घेतो, त्याने पृथ्वीचे तापमान वाढते. हवेतील थोड्याशा कर्बळ्डप्राणील वायुमुळे ही पृथ्वीचे हवामान बदलू शकते, आणि त्यामुळे फारच मोठ्या अडचणी उत्पन्न होऊ शकतात.

या कारणासाठी कोळसा किंवा खनिज तेल या खेरीज, असे धोके नसणारे ऊर्जेचे इतर ऋत्री शोधणे आवश्यक आहे. वारा, वहाते पाणी, लाकूड आणि पालापाचोळा, भरती- ओहोटी, समुद्राच्या लाटा किंवा पृथ्वीच्या अंतरंगातील उष्णता या सर्वातील ऊर्जेचा वापर करायला हवा. कदाचित यातून आपल्या सर्व गरजा भागणार नाहीत, पण आपण जर त्यांचा कार्यक्षमतेने वापर करायला शिकलो तर दुसरे काही तरी अधिक चांगले मिळेपर्यंत तरी आपली गरज भागू शकेल.

आपण सर्वस्वी नवे ऊर्जाऋत्री वापर शकू. उद्घाहरणार्थ, आपण युरेनियमच्या अणूंच्या विभाजनातून निर्माण होणारी अणुशक्ती वापरतच आहोत, पण बन्याच लोकांना हे फार धोकादायक वाटते. यामुळे पृथ्वीवर किरणोत्सर्ग पसरू शकेल. हायझोजनच्या अणूंच्या एकत्रीकरणातून मिळणारी वेगळ्या प्रकारची अणुऊर्जा ही युरेनियमच्या विभाजनातून मिळणाऱ्या अणुऊर्जेपेक्षा मुबलक प्रमाणात आणि स्वरूपात उपलब्ध होईल असेही शास्त्रज्ञांना वाटते. अजून तरी हायझोजनच्या अणूंचे एकत्रीकरण करून त्यातून ऊर्जा कशी मिळवावी हे नीटसे समजलेले नाही.

सूर्य हा ही एक महत्वाचा ऊर्जा ऋत्री आहे. पृथ्वीवर भरपूर सूर्यप्रकाश येऊनही वायाच जातो, त्यातून आपली ऊर्जाविषयक गरज पूर्णपणे भागू शकेल. सूर्यप्रकाश वापरण्याचे मार्ग आपल्याला शोधावे लागतील.

कदाचित, पृथ्वीभोवती अंतराळात सूर्यप्रकाश एकत्रित करण्याची काहीतरी यंत्रणा उभारणे आपल्याला शक्य होईल. अशा केंद्रातून 'मायक्रोवेव्हज' नावाच्या सूक्ष्म रेडियो लहरींच्या स्वरूपात ही ऊर्जा पृथ्वीकडे पाठवली जाऊ शकेल. या 'मायक्रोवेव्हज' चे नंतर विजेत रूपांतर होऊ शकेल.

खनिज तेलाच्या विहिरी आटून जाऊ लागल्या तरीही आपल्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला करता येण्यासारख्या बन्याच गोष्टी आहेत. आपली बुद्धी मात्र आपण शाबूत ठेवायला हवी. जगातील सर्वांनीच यासाठी सहकार्य करायला हवे आणि हे सर्व जोमाने आणि जलद गतीने करायला पाहिजे.